

पूर्करण - तीन

अध्यापक महाविद्यालयातील विविध
प्रात्यक्षिकांचे स्वरूप व उद्दिष्टे

३.१ प्रस्तावना :

मागील प्रकरणात (प्रकरण क्रमांक २) संशोधनासाठी निवडलेल्या विषयाच्या संबंधित परिचित साहित्य व संशोधनाचा व प्रस्तुत संशोधनासाठी वापरलेल्या संशोधन पट्टीचा ऊहापौह केलेला आहे. प्रस्तुत प्रकरणाच्या नावावरून या प्रकरणाचा उद्देश, प्रस्तुत संशोधनासाठी आवश्यक असलेली सैर्वदातिक पाश्वमूळी विशद करणे हा आहे हे स्पष्ट होते. अध्यापक महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमातील प्रात्येकिक कामातील समस्यांचा अभ्यास हा संशोधनाचा प्रतिपाद विषय असल्यामुळे सहाजिकच अध्यापक महाविद्यालयातील प्रात्येकिकाचे स्वरूप व उद्दिष्टे या गोष्टीचा ऊहापौह करणे आवश्यक आहे. तोच प्रस्तुत प्रकरणाचा उद्देश आहे.

३.२ अध्यापक महाविद्यालयातील प्रात्येकिक कामाचा अभ्यासक्रम व त्याना दिलेले गुण :

१) समाजाबरोबर काम करणे -

- | | |
|------------------------------|--------|
| अ) समाजसेवा आणि कार्यानुभव | २५ गुण |
| ब) समाज उपयोगी उत्पादक कार्य | २५ गुण |

२) अध्यापन सराव -

- | | |
|--|--------|
| अ) पाच सूक्ष्म पाठ व स्क्र सेतु पाठ | २० गुण |
| ब) २० अध्यापन सराव पाठ
(प्रत्येक अध्यापन पट्टीचे दहा) | ८० गुण |

- | | |
|--|--------|
| ३) निर्बंधिका (चाचणी वजा प्रृश्न)
(प्रत्येक पैपरसाठी दोन) | २० गुण |
|--|--------|

- | | |
|------------------------------|--------|
| ४) सहशालेय कार्यक्रमात सहभाग | २० गुण |
| ५) स्क्र अंतर्गत परीक्षा | ३० गुण |
| ६) शैक्षणिक साधने तयार करणे | २० गुण |

७) प्रकल्प	२० गुण
८) शारीरिक शिक्षण	२० गुण
९) मानसशास्त्रीय प्रयोग	२० गुण
१०) थिअरी पेपरसंधी प्रात्यक्षिक काम (प्रत्येक पेपरसाठी २० गुण) ^१	१०० गुण

३.३ सराव पाठ : अर्थ, स्वरूप, उद्दिष्टे

अध्यापक महाविद्यालयाच्या भाग दोनच्या अभ्यासक्रमामध्ये ८० गुणासाठी २० सराव पाठ घ्यावयाचे असतात. हे सराव पाठ अध्यापक महाविद्यालयाच्या भाग-१ च्या अभ्यासक्रमातील पेपर क्रमाक पाच यामध्ये ज्या दोन विशेष अध्यापन प्रष्टती निवडलेल्या असतात त्या विशेष अध्यापन प्रष्टतीचि प्रत्येकी दहा असे स्कूण २० सराव पाठ घ्यावै लागतात.

सराव पाठाचा अर्थ -

“ सराव पाठ म्हणजे विद्यार्थ्यांनि शिक्षाकांच्या मार्गदर्शनाखाली गाठावयाच्या सामान्य व विशिष्ट उद्दिष्टांची सुर्संघटित मार्डिणी होय. ” या मार्डिणीत ती उद्दिष्टे कोणत्या साधन सामुद्रीनिशी गाठावयाची असतात, कोणत्या अध्योपन प्रष्टती वापरावयाच्या आहेत, कोणते अध्ययन अनुभव योजावयाचे आहेत याची नोंद असते.^२

शिक्षणाची किंवा अध्यापनाची विविध उद्दिष्टे शिक्षाकाला आपल्या अध्यापनातून साध्य करण्याचा प्रयत्न करावा लागतो व हे अध्यापन त्याला निरनिराळ्या पाठांमधून करावे लागते. अध्यापनाचे माझ्यम व सौर्वंस्कर घटक म्हणजे पाठ.^३

सुराव पाठाचे स्वरूप -

पाठाचे स्वरूप स्पष्ट होण्यासाठी पाठाच्या पाय-या, पाठाचे नियोजन व त्याची कार्यवाही या गोष्टी विचारात घ्याव्या लागतील.

अ) पाठाच्या पाय-या -

पाठाच्या पाय-या खालीलप्रमाणे आहेत. त्यात पाठ्याशानुसार व पृष्ठतीनुसार बदल करता येतो.

- १) प्रस्तावना, २) हेतुकथन, ३) विषय विवेचन, ४) संकलन,
- ५) मूल्यमापन, ६) उपयोजन, ७) गृहणाठ.

१) प्रस्तावना -

कोणताही पाठ पेताना तो कोणात्या तरी पूर्वज्ञानाशी जोडून घेतला पाहिजे. पाठ शिकण्यास विधार्थ्यांच्या मनाची त्यारी इशाली पाहिजे. विधार्थी नवीन काहीतरी शिकण्यास उत्सुक असला पाहिजे. म्हणून पूर्वत्यारी किंवा प्रस्तावना ही पहिली पायरी होय. यात पूर्वज्ञानाची चाचणी घेता येते आर पाठास अमुक्त असे पूर्वज्ञान जागृत करता येते. विधार्थी पाठ शिकण्यास त्यार होतो.

२) हेतू-कथन :

अशात-हेने विधार्थ्यांचे मन तयार इशाल्यावर कोणात्या हेतूने आज शिकवावयाचे आहे ते सांगितले पाहिजे. म्हणजे शिकणे हे अर्थमूण होते. हेतू कथन पूर्वत्यारीचे ओधानेच येते.

३) विषय विवेचन -

पाठाचा शिकविष्याचा भाग यामध्ये येतो. विधार्थ्यांना विषय कळावा म्हणून उदाहरणे, प्रयोग, चित्रे, आकृत्या अशा साधनांचा उपयोग करता

येतो. प्रश्नोच्चराने चैनि विद्यार्थीस पाठात प्रत्यक्षा माग ध्यावयाला लावला पाहिजे म्हणजे विद्यार्थी क्रियाशील रहातो. पक्काचा वापर कूऱ विद्यार्थीच्या डोळ्यासमोर सिर्धीत, आकृत्या, समीकरणे लिहिली जातात.

ब-याच्चेला पूर्वज्ञानाई निगडीत अशी तुला कूऱ नवीन ज्ञान दिले जाते. विद्यार्थी, साधने व विषय याचा विचार कूऱ अनेक पद्धतीपैकी योग्य पद्धती राखविली जाते. सखादा नियम शोधून काढावयाचा आसेल तर दोन-तीन निरीक्षणे घेऊन शौकटी सामान्यीकरण केले जाते.

४) संकलन -

दिलेत्या वेळात विद्यार्थीना जे शिकविले त्याची सारांश स्पाने उजबणी या पायरीमध्ये घेतली जाते. त्यासाठी काही प्रश्न विचारले जातात. किंवा सारांश फळ्यावरती लिहिला जातो किंवा विद्यार्थीना तोंडी सारांश साँगितला जातो. या पायरीमध्ये अनावधानाने सखादा महत्वाचा मुद्दा स्पष्ट करावयाचा राहिला असेल तर तो स्पष्ट केला जातो.

५) मूल्यमापन -

दिलेत्या वेळात जे शिकविले ते विद्यार्थीना किती लढाात आले, किती समजले हे पाहण्यासाठी या पायरीचा उपयोग होतो. शिकविलेत्या मागावरती प्रश्न विचारून हे लढाात येते. या वेळी साधने तक्ते दूर ठेवावयाची असतात व फळा साफ करावयाचा असतो.

६) उपयोजन -

शिकविलेत्या ज्ञानाचा उपयोग करता आला पाहिजे म्हणजे ज्ञानप्राप्तीचा आनंद द्विगुणित होतो. इलेत्या मागाचा उपयोग करता येण्यायोग्य प्रश्न देऊन उदाहरणे देऊन, आकृत्या काढावयाला साँगून हे साधता येते. उपयोजन ही

चांगल्या पाठाची स्क प्रकारची चाचणीच आहे. ती उत्कृष्ट पार पडली की पाठ चांगला झाला असे समजण्यास हरकत नाही.

७) गृहपाठ (स्वाध्याय) -

या पायरीमध्ये विधाध्यींना जे शिकविले त्याची विधाध्यींनी उजळणी करण्यासाठी काही प्रश्न दिले जातात. विधाध्यींनी त्या प्रश्नाची उघरे परी किंवा फावत्याकेळी शाकेत लिहावयाची असतात. ४, ५

ब) पाठाचे नियोजन :

वरील पाठाच्या पाय-या विचारात घेऊन पाठाचा आराखडा किंवा योजना त्यार करावी लागते. तो आराखडा त्यार करण्यापूर्वी त्या पाठामध्ये काय शिकणार आहोत किंवा आपला विषयांश काय आहे, त्याचे स्वरूप काय आहे, तो विधाध्यींना शिकविण्याचा उद्देश कोणता आहे, पाठ्याराखचे अध्यापन कोणत्या मानसिक प्रक्रियेवरती आधारीत आहे इत्यादीचा विचार करावा लागतो.

पाठ नियोजनाचा अर्थ - पाठ नियोजन हा शब्द सामान्यपणे स्कातासिकेत आपण जेवढे शिकविणार आहोत तेवढ्याचे नियोजन, या अर्थाने वापरला जातो. त्याच्या काही व्याख्या सालील्युमाणे :

“ स्का तासिकेत स्का घटकाचा जेवढा भाग शिकवावयाचा असेल त्याचे नियोजन करणे म्हणजे पाठ नियोजन होय.”

“ स्का तासिकेत स्का पाठात जे काही शिकवावयाचे ते कसे व कोणत्या पद्धतीने शिकवावयाचे याचे नियोजन करणे म्हणजे पाठ नियोजन.”

वरील व्याख्यावरून पाठ नियोजन म्हणजे विधाध्यींने शिदाकाच्या मार्गदर्शनाखाली गाठावयाच्या सामान्य व विशिष्ट उद्दिष्टाची सुर्खटित माडणी.

थोडक्यात विशिष्ट पाठ्याशाच्या संवर्गीत उद्दिष्टे, अध्ययन अनुभव व मूल्यमापन याची संगड कशी घातली जाणार आहे याचा आराखडा आखणे म्हणजे दैनंदिन पाठाचे नियोजन होय.

पाठ टाचणात पूर्वज्ञान, प्रस्तावना, पाठ्याशा, पृथःकरण व स्पष्टीकरणे, शिद्धाक कृती, विद्यार्थी कृती, शैक्षणिक साहित्य, मूल्यमापन, फालक लेखन हे मुद्दे येतात. वररोज शाळेत शिकविताना पाठाचे विस्तृत टाचण काढणे शब्द नाही व असे अपेक्षित ही नाही परंतु संवयीसाठी प्रशिद्धाण काळात या मुर्धाचा विचार करून पाठ नियोजन करावे लागते. हे नियोजन विद्यार्थी शिद्धाकाने आपल्या विषय शिद्धार्काच्या मार्गदर्शनाखाली करावयाचे असते.^६

क) पाठाची कार्यवाही -

पाठ नियोजन योग्य प्रकारे झाले की त्या नियोजनानुसार प्रशिद्धाणार्थीस शाळेमध्ये जाऊन पाठ घ्यावा लागतो. पाठ नियोजनानुसार होतो की नाही ते पहाऱ्यासाठी स्क निरीक्षक (प्राध्यापक) पाठाला बसलेले असतात ते त्याच्या अध्यापनातील कुका त्याच्या पाठ नियोजन टाचणावरती नमूद करतात व पाठ झाल्यानंतर त्या कुर्काविणयी चर्चा करून त्या कुका टाळण्यासाठी मार्गदर्शन (तात्कालिक प्रत्याभरण) करतात.

सुराख पाठाची उद्दिष्टे :

- १) विद्यार्थी शिद्धाकात ठराविक पाठ्याशा दिलेल्या केळामध्ये प्रभावीपणे विद्यार्थीच्यापुढे मांडण्याचे कौशल्य आत्मसात करण्यास मदत करणो.
- २) विद्यार्थी-शिद्धाकात पाठाचे नियोजन करण्याची कौशल्य आत्मसात करण्यास मदत करणो.
- ३) विद्यार्थी-शिद्धाकास विविध अध्यापन कौशल्य आत्मसात करण्यास मदत करणो.

४) विद्यार्थी-शिद्दाकांमध्ये विविध अध्यापन पद्धतीचा वापर करण्याची दायता निर्माण करणे.

५) विद्यार्थी-शिद्दाकास पाठ नियोजनानुसार अध्यापन करण्याची स्वयं लावणे.

६) ^{वापर} विद्यार्थी-शिद्दाकास अध्यापनात विविध शैक्षणिक साधनाचा केंव्हा कसा करावयाचा याची माहिती घेण्यास मदत करणे.

७) विद्यार्थी-शिद्दाकात पाठाचे मूल्यापन करण्याची दायता निर्माण करणे.

८) वरील सर्व उद्दिष्टाचा प्रत्यक्ष अध्यापनात उपयोग करण्याची दायता वाढविणे.

३.४ सूक्ष्म अध्यापन - व्याख्या, स्वरूप, उद्दिष्टे :

शिद्दाण प्रशिक्षणामध्ये (नेशनल कौन्सिल ऑफ टीचर एज्युकेशन या संस्थेने दिलेल्या शिद्दाक प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमाच्या आराखड्यामध्ये) गाभापूत शिद्दाणाचा स्क भाग म्हणून दिलेल्या सामान्य अध्यापन कौशल्यासारखा काही अध्यापन कौशल्यामध्ये प्रशिक्षण यावे अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्रातील विविध विद्यापीठाबरोबर शिवाजी विद्यापीठामध्येसुध्दा बी.स्ट्र. अभ्यासक्रमाची पुनर्रचना करताना १९८४ पासून नवीन अभ्यासक्रमात काही अध्यापन कौशल्यांदारे प्रशिक्षण देण्याची योजना करण्यात आली. त्या योजनेनुसार पाच सूक्ष्म कौशल्याचा व स्का सेतू पाठाचा बी.एड. अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.

या सूक्ष्म अध्यापन कार्यक्रमामध्ये पुणे, मळाठवाडा या विद्यापीठाप्रमाणे शिवाजी विद्यापीठामध्ये ठराविक कौशल्यांची याची दिलेली नाही. सर्वसाधारणपणे पाढाचा प्रारंभ, पाठाचा समारोप, स्पष्टीकरण, उदाहरण दाखल्याचा वापर,

वेत्तक बदल, मुक्त बध्द प्रश्न या कौशाल्याद्वारा शिक्षाक प्रशिक्षार्काना प्रशिक्षण दिले जाते.

सूक्ष्म अध्यापनाच्या व्याख्या -

१) स्का अध्यापन कौशाल्यावर लदा केंद्रित करून केलेली कृती, वैक, विद्यार्थीं संख्या ह. सर्वोत्तम सूक्ष्मीकृत केलेले लघुस्वरूप अध्यापन म्हणजे सूक्ष्म अध्यापन होय.

-टनी आणि सहकारी, १९७६

२) अत्यं काळाकरिता छोट्या संख्येने असलेल्या मुलासाठी स्कच अध्यापन कौशाल्य वापरून स्क र्सबोध शिकविण्याचे तंत्र म्हणजे सूक्ष्म अध्यापन.

-पासी, १९७६

सूक्ष्म अध्यापनाचे स्वरूप -

प्रशिक्षणासाठी अध्यापनात केल्या जाणा-या अनेक कृतीपैकी स्क किंवा स्का कृतीच्या गटाची निवड करण्यात येते या निवडलेल्या कृतीना 'अध्यापन कौशाल्ये' असे म्हणतात. प्रश्न विचारणे, स्पष्टीकरण देणे, उदाहरणे देणे, पाठाचा प्रारंभ करणे अशा अनेक कृती अध्यापन क्रियेत केल्या जातात. ही सर्व अध्यापन कौशाल्ये आहेत. तर अशा अनेक अध्यापन कौशाल्यातून स्कूली स्काच अध्यापन कौशाल्याची निवड सूक्ष्म अध्यापनात करतात. त्या अध्यापन कौशाल्याची सविस्तर माहिती व नमुना प्राध्यापकांनी दाखविल्यानंतर त्या अध्यापन कौशाल्याचा विचार करून प्रशिक्षणार्थीं स्वतः स्का छोट्या पाठाचे नियोजन करतो. त्यानंतर तो पाच ते सात मिनिटाचा छोटा पाठ बी.स्फ. कॉलेजमधीलच प्रशिक्षणार्थींच्या छोट्या गटावर (पाच ते सहा प्रशिक्षणार्थीवर) होतो. त्या पाठाचे (शक्य असेल तर)च्छिडिजो टेपवर रेकॉर्डिंग करतात. पाठानंतर त्यावर त्या अध्यापन कौशाल्याच्या दृष्टीने चर्चा होते. या चर्चेतून गुणदोषा बरोबरच कोणत्या

सुधारणा करता येतील या विषयीचे सहकारी मित्र व प्रशिक्षण देणारे, पर्यवेक्षक करतात. या माहितीचा उपयोग करून तो प्रशिक्षणार्थीं अथवा छात्र शिक्षक आपल्या पाठाच्या नियोजनात बदल करतो व पुन्हा तोच पाठ मुर्लाच्या गटाला शिकवितो (पुर्नाध्यापन) दुसऱ्या पाठावर पुन्हा चर्चा होते.^७

सूक्ष्म अध्यापनाची उद्दिष्टे -

- १) विधार्थीं शिक्षाकास सूक्ष्म अध्यापनाचे स्वरूप समजावून देणे.
- २) विधार्थीं शिक्षाकास विविध सूक्ष्म अध्यापन कौशल्ये समजावून घेऊन ती असत्प्रसात करण्याचे प्रशिक्षण देणे.
- ३) विविध सूक्ष्म अध्यापन कौशल्याचा स्फुटित वापर कसा करावयाचा याचे प्रशिक्षण देणे.
- ४) वरील सर्व सूक्ष्म अध्यापन कौशल्याचा वर्ग अध्यापनात स्फुटित असा उपयोग करण्याची दामता वाढविणे.

३.५ मानसशास्त्रीय प्रयोग - महत्व, स्वरूप, उद्दिष्टे :

अध्यापक महाविद्यालयाच्या अस्यासंक्षमाच्या भाग-१ मधील पैपर नंबर २ शिक्षणाचे मानसशास्त्रीय अधिष्ठान या पैपरच्या दुसऱ्या विभागामध्ये प्रायोगिक मानसशास्त्राचा भाग येतो. त्यासाठी १३ विषयांवर मानसशास्त्रीय प्रयोग करावयाचे असतात ते विषय पुढील प्रमाणे - १) अवबोध, २) अवधान, ३) सहाचर्य, ४) अध्ययन वक्त, ५) अध्ययन संक्षिप्तण, ६) कल्पना, ७) स्मरण, ८) थकवा, ९) बुद्धी, १०) विस्मरण, ११) प्रतिमा, १२) सातत्य, १३) सूचनदामता.

मानसशास्त्रीय प्रयोगाचे महत्व -

शिदाकाला शालेय जीवनात अनेक समस्या भेडसावित असतात. या समस्यांची उत्तरे प्रयोग पद्धतीचा अवर्लंब करून आपण मिळू शकतो. मुले रसाया विषयाकडे लदा का देत नाहीत, भाषा हा विषय शिकविण्यासाठी कोणती पद्धती चांगली, संस्कृत हा विषय शिकविला तर मातृमाणौच्या अध्ययनाला त्याचा उपयोग होतो का ? शिकविलेल्या विषयाचे विस्मरण का होते हत्यादी अनेक प्रश्न अध्यापनामध्ये शिदाकाला भेडसावत असतात. प्रयोग पद्धतीचा अवर्लंब केल्यामुळे या प्रश्नांची उत्तरे देणे आता शक्य इत्याले आहे.‘

अध्यापक महाविद्यालयातील मानसशास्त्रीय प्रयोगाचे स्वरूप -

१) प्रयोगशाळा -

ही प्रयोगशाळा मानसशास्त्रीय संशोधकांची प्रयोगशाळा नव्हे, शिदाणशास्त्र महाविद्यालयातील प्राध्यापक व प्रशिदाणार्थी यांची प्रयोगशाळा आहे. शिदाणविषयक विविध घटका संबंधीचेच प्रयोग येथे करावयाचे असतात. त्यासाठी साधारणतः जास्तीतजास्त विधार्थीं बसतील अशी खोली, त्याकृष्टीने आवश्यक असे फार्निचर या विविध प्रयोगीना लागणारे प्रयोगाचे साहित्य, त्यासाठी स्क मोठे क्माट, प्रयोजक आणि प्रयोज्य शिदाणशास्त्राचेच विधार्थीं स्वढे साहित्य पुरे, काही प्रयोगीना कागद व पेन्सिल स्वढेच साहित्य पुरते सर्वच प्रयोगात स्क महत्वाचे साधन असले पाहिजे ते म्हणजे मन अनु ते ही असावै घ्येय स्थानी.

२) प्रयोजक -

- अ) प्रायोगिक मानसशास्त्राचा प्राध्यापक हा प्रमुख प्रयोजक असेल.
- ब) त्याने उद्दिष्टानुसार प्रयोगाची मांडणी करावी लागते.
- क) प्रयोगाची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर असल्याने त्याने साहित्याची योग्यरितीने जुळणी व मांडणी करून ठेवावी लागते.

- ३) प्रयोगाच्यावेळी परीक्षे समान वातावरण ठेवता कापा नये.
- ४) प्रयोगाच्या प्रतिसादाविषयी प्रयोजकाने आपले मत व्यक्त करू नये.
- ५) शिक्षाकालावस्तुनिष्ठता ठेवावी लागते.
- ६) निष्कर्ष काढताना पूर्वीह किंवा आपल्या कल्पना याचा त्यावर परिणाम होऊ देऊ नये.

३) प्रयोज्य -

प्रयोजक व प्रयोज्य हो अमंग जोडी असते म्हणून प्रयोज्याने -

- अ) मऱ्या मोकळे आणि कृती निःपदापाती ठेवावी.
- ब) प्रयोजकाने दिलेल्या सूचनांचे पालन काटेकोरेपणे करावे.
- क) प्रयोज्य प्रामाणिक असावा त्याने सौट्या नोंदी करू नयेत.
- ६) प्रयोगात कृतीशील भाग ध्यावा. त्याच्यामध्ये प्रयोगाविषयी अभिरूची असावी.

७) प्रयोग म्हणजे स्पर्धात्मक परीक्षा नव्हे याची जाणीव ठेऊन प्रयोज्याने आपली कार्यक्रमता वेग व अचूकता याची विश्वासाही नोंद करावी. आपल्यातील भैदाची लपवालपवी करू नये.

८) निरीक्षाणाची योग्य नोंद करून प्रयोजकाच्या कार्यात संपूर्ण सहकार्य घावे.

४) प्रयोग पृष्ठती -

- अ) प्रयोग करणाऱ्या व्यक्तीला 'प्रयोजक' 'म्हणतात. आणि ज्याच्यावर तो प्रयोग करावयाचा त्याला प्रयोज्य म्हणतात. काही प्रयोग गट पृष्ठतीने करावे लागतात. त्यात प्रयोज्यक हा सकळ म्हणजे प्राध्यापक असेले आणि सारे विद्यार्थी प्रयोजक असतात. त्यावेळी प्रयोजकाच्या प्रत्येक कृतीकडे प्रयोज्याचे संपूर्ण अवधान असावे. त्यानी उच्चारलेले शब्द झेणे प्रयोग वा चिन्ह पहाणे हे

कमी जास्त अंतराने सदोष होण्याचा संभव असतो. अशा प्रयोगात निष्कर्ष काढताना संपूर्ण गटाची सरासरी ध्यावी. व्यक्तिगत फारकाची कैवळ नोंद ध्यावी.

ब) काही प्रयोग व्यक्तिगत असतात त्यात स्क प्रयोजक व स्क प्रयोज्य असतो याना आपल्या भूमिकेची अदलाबदल करावी लागते. प्रथम प्रयोजक इत्यान्तर प्रयोज्य व्हावयाचे आणि प्रयोज्य असलाभाबी प्रयोजक व्हावे. निष्कर्ष काढण्यापूर्वी प्रयोग्याने आत्मनिरीदाणात्मक निवेदन घावे. आणि सारे प्रयोग आपण शैदाणिक उपयोगासाठी करतो आहोत तेहा प्राप्त निष्कर्षाचा दैर्दिन अध्ययन-अध्यापन कार्यात उपयोग क्षसा करता येईल याचे चिंतन करावे.

५) पुरिवर्तके

प्रयोजकाने प्रयोज्याच्या बाल परिस्थितीवर संपूर्ण निर्यत्रण ठेवावै, अवधान सहाचर्य सूचना वैरे सारख्या विषयावर प्रयोग करताना सर्व परिवर्तके घटकाचा स्कदम विचार करता येत नसतो. त्यातील स्क परिवर्तक चल ठेवून बाकीचे सारे परिवर्तक स्थिर ठेवावयाचे असतात.

उदा. अवधानाचे केंद्रीकरण करताना कैवळ वस्तूचा विचार करणे हे प्रथम थावे, तर्दन्तर त्याच्या गुणाबदलचा विचार करण्यास सांगावे. परंतु ती वस्तू त्याच्याच अभिरूचीची असू नये हा तिसरा घटक पूर्णतः दूर ठेवावा नाहीतर पहिल्या व दुसऱ्या कृतीत फारसा फारक आढळणार नाही.

प्रायोगिक पद्धतीत दौन गटाची आवश्यकता असते. स्क प्रायोगिक गट व दुसरा निर्यत्रित गट. प्रायोगिक गटासच स्क वैगळा चल घटक धावयाचा असतो. त्याशिवाय दौन्ही गटातील प्रयोग संख्या, त्याचे वय, बुद्धिमत्ता, वातावरण वैरे सारे घटक सामान्यतः स्थिर ठेवावै लागतात. संस्कृत विषय शिकविला गैला

तर तो मातृमानोच्या अध्ययनाला पौष्टक होता का हे पहावयाचे असेल तर इतर सर्व घटक समान ठेऊन केवळ प्रायोगिक गटास संस्कृत माणा शिकविणे हा चल घटक राहील.^९

प्रयोग पुस्तकां -

प्रयोग पुस्तकैत झालेला प्रयोग लिहिणे आवश्यक असते ते लिहिष्याची पद्धती पुढील प्रमाणे असते :

१) प्रयोग क्रमाक, २) प्रयोगाची दिनाक, ३) प्रयोगाचे नाव व उद्दिष्टे,
४) प्रयोगाचे साहित्य, ५) प्रयोगाचे नाव, ६) प्रयोगाची कार्य पद्धती,
७) आत्मनिरीक्षणात्मक निवेदन, ८) मानसशास्त्रीय निष्कर्ष, ९) शैक्षणिक उपयोग हे सारे पुस्तिकेच्या उजव्या पानावर लिहावयाचे असते, पुस्तिकेच्या डाव्या पानावर चित्रे, आकृत्या, प्रयोज्याची कृती, आलेक, कोष्टके इतर माहिती लिहितात.^{१०}

मानसशास्त्रीय प्रयोगाची उद्दिष्टे -

१) विद्यार्थी-शिद्दाकास अध्ययन-अभ्यापन प्रक्रिया परिणामकारक्यांचे घडवून आणणा-या मानसशास्त्रीय घटना व तत्वांची माहिती घेण्यास मदत करणे.

२) विद्यार्थी-शिद्दाकास विविध स्तरावरील शालेय विद्यार्थ्यांची अध्ययन विषयक गरज व आवड जाणून घेण्यास मदत करणे.

३) अध्ययन प्रक्रिया आणि त्यावर प्रमाव पाढणारे घटक याची माहिती घेण्यास विद्यार्थी-शिद्दाकास मदत करणे.

४) विद्यार्थी-शिद्दाकास मानसशास्त्रीय तत्वे कर्ग अभ्यापनात वापरण्याचे कौशल्य निर्माण करणे.

५) विधार्थी-शिदाकास विधार्थीच्या वर्तनामध्ये बदल घडवून आणण्या-साठी प्रभावी ठरणा-या घटकाची माहिती घेण्यास उप्युक्त करणे.

६) विधार्थीच्या दामतेवा अम्यास करण्यासाठी विविध पद्धती व साधनाचा उपयोग करण्याचे कौशलत्य विधार्थी शिदाकात निर्माण करणे.

७) व्यावसायीक विकास आणि शिदाकाचे मानसिक आरोग्य यावर प्रभाव पाढणा-या मानसशास्त्रीय गतिशील वैशिष्ट्याची माहिती विधार्थी-शिदाकास करून देणे.

३.६ समाजसेवा उद्दिष्टे व स्वरूप -

अध्यापक महाविद्यालयात समाजसेवा या विषयाच्या प्रात्यक्षिकाच्या कार्यवाहीतून पुढील उद्दिष्टे साध्य करावयाची असतात.

१) विधार्थी-शिदाकास ' समाजाबरोबर काम ' या संकल्पनेवे आकलन होण्यास मदत करणे.

२) समाजाच्या विकासासाठी सामाजिक संघटनाचा व संस्थाचा सहभाग घेण्यासर्बधीचे महत्व विधार्थी शिदाकास समजावून देणे.

३) विविध उपक्रम, संस्था, सेवा संस्था, वैयक्तिक सेवा याची समाज विकासासाठी किती उपयुक्तता आहे याची जाणीव विधार्थी शिदाकामध्ये निर्माण करणे.

४) विधार्थी-शिदाकास समाज आणि शैक्षणिक संस्था यातील आंतरक्रियाची गरज समजावून देणे.

५) योजना आसून विविध अशा नवीन व बदलत्या उपक्रमाब्दारे समाजातील लोकांना उपयोगी ठरतील असे अनुभव देण्याची दामता विधार्थी शिदाकात निर्माण करणे.

६) विधार्थी-शिदाकात नेतृत्वगुण विकास, श्रमाची प्रतिष्ठा सहकार्याची मावना, सहानुभूती व सार्वजनिक हत्यादी सामाजिक गुण वाढीस लावणे.

७) समाजातील समस्याकडे सहानुभूतीने आणि योग्य दृष्टिकोनातून पहाण्याचा विकास करणे.

८) राबविष्यात आलेत्या उपकूर्माचे मूल्यमापन कळन आवश्यक तेथे उपकूमध्ये बदल करण्याची कामता विधार्थी शिदाकात निर्माण करणे.

९) राष्ट्र बांधणीच्या आणि राष्ट्र विकासाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यात विधार्थी शिदाकास उपूकृत करणे.

समाज सेवा कार्यक्रमाचे स्वरूप -

अध्यापक महाविधालयातील समाजसेवेच्या कार्यक्रमाचे आयोजन दोन प्रकारात केले आहे.

अ) विषयज्ञान -

या विभागात समाज सेवेच्या उपकूमाच्या थेअरीचा माग प्राध्यापकांनी प्रशिदाणार्थ्यांना समजावून देण्यासाठी १० घडयाळी तास सर्व करावयाचे असतात. यामध्ये सालील गोष्टीचा समावेश होतो.

१. समाजा बरौबर काम करण्याची संकल्पना
२. शिदाण ही समाजाभिमुख प्रक्रिया
३. शिदाक आणि समाज
४. समाजाबरौबर काम करण्याची पद्धती.

प्रशिदाणार्थ्यांनी वरील माहिती आपल्या वहीमध्ये लिहून ठेवावयाची असते.

ब) प्रात्यक्षिक काम -

- १) समाजसेवेच्या थेअरीच्या तासाला प्रशिदाणार्थ्यानी ५ गुण हजर रहाणे.
- २) खालील पैकी स्का कार्यक्रमामध्ये प्रशिदाणार्थ्यानी सहभागी व्हावे लागते. त्यासाठी २० गुण दिले जातात.

समाज सेवा कार्यक्रमाची यादी -

१. शहर-सेडे विकास कार्यक्रम
२. कुटुंब नियोजन कार्यक्रम
३. वृद्धारोपण
४. प्रौढ शिदाण कार्यक्रम
५. विज्ञान यांत्रेचे संघटन करणे.
६. सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी. ११

३.७ समाज उपयोगी उत्पादक कार्य - उदिष्टे व स्वरूप :

अध्यापक महाविद्यालयातील समाज उपयोगी उत्पादक कार्याच्या प्रात्यक्षिकाच्या कार्यवाहीतून पुढील उदिष्टे साध्य करावयाची असतात :

- १) विद्यार्थीं शिदाकास समाजउपयोगी उत्पादक कार्याची आवश्यकता आणि महत्व समजावून देणे.
- २) विद्यार्थीं-शिदाकाना योग्य असे अध्ययन अनुभव देणे.
- ३) समाज उपयोगी उत्पादक कार्यामार्फत श्रमाची प्रतिष्ठा कायम राखणे, सळकार्य, स्वयंशिदाण, स्वावर्लेण इ. गुणांचा किंवा विद्यार्थीं शिदाकात करणे.
- ४) विविध ढोकात काम करणा-या श्रमीकाबदल अनुकूल प्रवृत्ती विकसित होण्यास मदत करणे.

५) विधाथीं-शिक्षाकास समाज उपयोगी उत्पादक कार्यात् सहभागी होण्यासाठी लागणारी आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्यास मदत करणे.

समाज उपयोगी उत्पादक कार्याचे स्वरूप -

कामी

अध्यापक महाविधालयातील समाज उपयोगी उत्पादकांचा अन्यासक्रम दोन विभागात विलेला आहे.

a) सैधार्तिक माग -

१. समाज उपयोगी उत्पादक कार्याची संकल्पना
२. समाज उपयोगी उत्पादक कार्याची उदिष्टे
३. समाज उपयोगी उत्पादक कार्याची विविध ढोके
४. शिक्षाक, समाज व विधाथीं याची भूमिका
५. त्यार केलेल्या वस्तूचा उपयोग करणे व जतन करून ठेवणे.

हा माग विधाथीं शिक्षाकांना समजावून दैण्यासाठी १० घड्याळी तास (पाच व्याख्याने) समाज उपयोगी उत्पादक कार्य शिकविणा-या प्राध्यापकांना ध्यावी लागतात. त्या इशालेल्या व्याख्यानांचा वृद्धीत विधाथीं-शिक्षाकास आपल्या समाज उपयोगी उत्पादक कार्याच्या वहीमध्ये लिहून ठेवावा लागतो.

b) प्रात्यक्षिक काम -

१. समाज उपयोगी उत्पादक कार्याच्या सैधार्तिक व्याख्यानांना हजर राहणे याला पाच गुण असतात.

२. खालीलपैकी कोणात्याही कार्यक्रमातील स्का कार्यक्रमात सहभाग घेणे याला २० गुण असतात.

समाज उपयोगी उत्त्यादक कार्यक्रमाची यादी -

अ) अन्न संबंधित -

१. पाव आणि बिस्किटस् बनविणे.
२. परसबाग
३. कुक्कट पालन
४. दुग्ध व्यवसाय
५. मेवा मिठाई तयार करणे इत्यादी.

ब) वस्त्रा संबंधित -

१. शिवणकाम
२. कापडावरील नदीकाम
३. स्वेटर तयार करणे
४. जुन्या क्षेत्रांचा वापर करून नवीन कपडे शिवणे
५. धोबी काम इत्यादी.

क) निवार्या संबंधित -

१. स्टोवह दुर्घस्ती
२. विद्युत उपकरणाची निगा व दुर्घस्ती
३. पुस्तक बांधणी
४. स्फू व पाटी पैन्शील तयार करणे
५. सायकल दुर्घस्ती
६. वीट काम
७. लाकूड काम इत्यादी.

आरोग्य व त्याची निगा -

१. साबण तयार करणे
२. दंतमंजन तयार करणे
३. कुंकुं तयार करणे
४. कैसासाठी तेल तयार करणे.

इ) करमणुकीची व शोभेची साधने त्यार करणे -

१. बाहुत्या व क्षेणी त्यार करणे
२. फुलवाणी त्यार करणे
३. पडदे, उशीचे कवहर, टेबल क्लॉथ त्यार करणे
४. रंगोळी पावडर त्यार करणे इत्यादी.

ई) शौदाणिक साधने त्यार करणे -

१. स्थलदशक
२. डस्टर
३. गुडाळी फळा
४. खडू
५. पृथ्वीचा गोल इत्यादी.

उ) घरगुती उपकरणांची दुरुस्ती करणे -

यामध्ये लालील उपकरणांची दुरुस्ती करता येते :

१) टेस्टर, २) फ्लूज, ३) स्टके, ४) हस्त्री, विद्युत शोगडी, बैंटरी इ. १२

३.३ शारीरिक शिदाण - उद्दिष्टे व स्वरूप :

अध्यापक महाविद्यालयातील शारीरिक शिदाणाची उद्दिष्टे -

अध्यापक महाविद्यालयातील शारीरिक शिदाणाच्या प्रात्यक्षिकाच्या कार्यवाहीमधून पुढील उद्दिष्टे साध्य व्हावीत ही अपेदाा असते.

१. विद्यार्थी-शिदाकांना मानवी जीवनातील शारीरिक शिदाणाचे महत्व सफलप्रयास मदत करणे.

२. विद्यार्थी-शिदाकास शारीरिक शिदाणाचे विविध उपक्रम राबविष्याच्या पद्धतीची माहिती कळून देणे.

३. विद्यार्थ्यांमध्ये विकसित करावयाच्या विविध कौशल्यांची माहिती विद्यार्थी-शिदाकास देणे.

४. विधार्थी-शिद्धाकास शारीरिक शिद्धाणाच्या मूल्यापनाच्यासाठी विविध साधने वाढरण्याचे कौशल्य निर्माण करणे.

शारीरिक शिद्धाणा प्रात्यक्षिकाचे स्वरूप -

अध्यापक महाविद्यालयातील शारीरिक शिद्धाणाच्या प्रात्यक्षिकाची विभागणी पुढील तीन प्रकारात कैली आहे :

१) शारीरिक शिद्धाणाच्या उपकर्माच्या आयोजनात सहभागी होणे. यामध्ये विविध स्पर्धा, वैयक्तिक, 'साफ्टि, लैंड र्याचे आयोजन करणे व लैंडमध्ये सहभाग घेणे या गोष्टी येतात.

२) कबड्डी, सौ-सौ, बॅडमिंटन, टेनिस बौल, व्हॉलीबौल इ. लैंडाच्या मैदानाची मापे घेऊन मैदानाची आखणी विधार्थी-शिद्धाकांना करावी लागते.

वरील लैंडाच्या मैदानांच्या आकृत्या विधार्थी शिद्धाकांनी आपल्या शारीरिक शिद्धाणाच्या कहीमध्ये मार्पासह व लैंडाच्या सर्वसाधारण माहितीसह लिहून ठेवावयाच्या असतात.

३) शारीरिक दामता चाचणी -

पुळण आणि स्त्री उमेदवारांसाठी शारीरिक दामता चाचणी वेगवेगळ्या असतात. प्रत्येक चाचणीत सात बाबीचा समावेश असून त्यातील कोणत्याही पाच बाबी प्रशिद्धाणार्थीनी निवडून त्या पार पाडावयाच्या असतात.

पुळणासाठी असणा-या शारीरिक दामता चाचणीतील बाबी

अनु. बाब

१)	१०० मीटर पळणे	१७ सेकंद
२)	उमे उमे लंब उडी	६.५ फूट
३)	चैडू फेक (ब्रिंगेट)	१६० फूट

अनु.	बाब	
४)	५ किलोमीटर चालणे	१ तास
५)	चैन अपूस	५ फूट
६)	गौळा फेक (१६ पौऱी)	१८ फूट
७)	द॰ड २५	२ मिनिटे
	बैठका ५०	१ मिनिट

स्त्रीयासाठी असणा-या शारीरिक दामता चाचणीच्या बाबी.

१)	फळणे ५० मीटर	१० सेकंद
२)	उमे उमे उडी	४.५ फूट
३)	चैंडू फेक (फुटबॉल)	४० फूट
४)	दोरी उडी (१ मिनिट)	७५ कैला
५)	गौळा फेक (८ पौऱी)	१० फूट
६)	बैड्लू उडी २५ मीटर	१२ सेकंद
७)	रिले ४ बाय २५ मीटर	३० सेकंद

वरील पैकी प्रत्येक बाबीसाठी २ गुण असतात. जितक्या बाबीत प्रशिणाणाथी यशस्वी होईल त्या प्रमाणात त्याला गुण देता येतात. (जास्तीतजास्त दहा). १३

३.१ सांस्कृतिक कार्यक्रम - स्वरूप व उद्दिष्टे :

सांस्कृतिक कार्यक्रमाचे स्वरूप -

अध्यापक महाविद्यालयात दोन प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम पार पाढावे लागतात.

- १) सार्वजनिक कार्यक्रम, २) गटवार किंवा वैयक्तिक कार्यक्रम.

१) सार्वजनिक कार्यक्रम -

या प्रकारात थोर पुरुषांच्या जर्त्या, पुण्यतिथ्या, गणेशोत्सव, रद्दाबंधन, स्कृत या सारखे धार्मिक व सामाजिक महत्व असलेले उत्सव, स्वातंत्र्यदिन, गणराज्य दिन, शिक्षाक दिन या सारखे विशेष दिवस ह. कार्यक्रम येतात. या सौबतव काही विशेष स्वरूपाचे धार्मिक व राष्ट्रीय कार्यक्रमही आपण साजरे करू शकतो जसे संतदिवस, हुतातम्यांचे पुण्यस्मरण, साहित्य दिन, हिंदी दिन, आंतर भारतीय दिन इत्यादी कार्यक्रम.^{१४}

२) गटवार किंवा वैयक्तिक कार्यक्रम -

या प्रकारात नाटक बसविणे, नाट्य वाचन, काव्य वाचन, संगीत समा, विविध प्रकारची गीते, नकळा, प्रश्नमंजुशा, हास्य विनोद इत्यादी कार्यक्रम येतात.

सार्वजनिक कार्यक्रम हे ज्या ज्यावेळी येतील त्या त्यावेळी सर्व प्रशिक्षणाध्यार्थींच्या सहकार्याने पार पाढले जातात व असे स्कूण १० सार्वजनिक कार्यक्रम पार पाढावे लागतात. त्याची नोंद प्रशिक्षणाध्यार्थींनी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या वहीमध्ये ठेवावयाची असते.

गटवार किंवा वैयक्तिक कार्यक्रम हे वैकापनकातील सांस्कृतिक कार्यक्रमाच्या तासाला गटवार किंवा कुलवार पार पाढावयाचे असतात. त्यामध्ये गटातील किंवा कुलातील सर्व विद्याध्यार्थींनी भाग घ्यावा असणी अपेक्षा असते.

अध्यापक महाविद्यालयातील सांस्कृतिक कार्यक्रमाची उद्दिष्ट :

१) विद्याध्यार्थी-शिक्षाकात सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे शालेय विद्याध्यार्थ्यांमध्ये पुढील गोष्टी निर्माण करण्याच्या दायता निर्माण करणे.

१. विद्याध्यार्थींच्या आवडीनिवडींचा व अनेकविध प्रवृत्तींचा विकास करणे.
२. विद्याध्यार्थींच्या भावनात्मक बाजूचा नैतिक, सामाजिक, चारित्र्य विषयक बाजूचा विकास करणे.

३. पाठ्याशाविषयी अभिरूची निपाणि करणे.
४. विद्याथ्रींमध्ये धाडस, आत्मविश्वास, नेतृत्व, सहकार्य मावना, जबाबदारीची जाणीव हत्यादी गुर्णाचा विकास करून त्यांच्या वैयकित्क व सामाजिक कार्यकामतेचा विकास करणे.

३.१० शैक्षणिक साधने - महत्व व प्रकार :

शैक्षणिक साधनाचे महत्व -

मुलाना कौणताही अनुभव अधिकाधिक दित्यास तो परिणामकारक ठरतो. त्याचा नेमका अर्थ समजतो व तो मनावर ठसतो. शोकडौ शब्दांनीही जे कार्य साधणार नाही ते सखाधा वस्तूच्या दररिनाने, प्रतिकृती दाखळून किंवा चित्र दाखळून थोड्या वैळात सहजगत्या व प्रभावीपणे साधता येते म्हणून अध्यापनात शैक्षणिक साधनांना महत्व आहे व या शैक्षणिक साधनांचा कसा व केव्हा उपयोग करावा याची माहिती घेण्यासाठी प्रशिक्षणाख्यानांना शैक्षणिक साधनाचे महत्व आहे.

शैक्षणिक साधनाचे प्रकार -

१) प्रत्यक्षा वस्तू - कौणताही अनुभव मुळ स्वरूपातील अनुभव मुळ स्वरूपातील प्रत्यक्षा वस्तू दाखळून दैणे सर्वात जास्त प्रभावी ठरते. प्रत्यक्षा अध्यापनात प्रत्यक्षा वस्तूचा उपयोग अनेक कारणानी मर्यादित असतो. तथापि अध्यापनात काही वैळा प्रत्यक्षा वस्तू दाखविणे शक्य असते त्यावैळी दाखवाव्यात.

२) प्रतिकृती - प्रत्यक्षा वस्तू दाखविणे जेव्हा शक्य नसेल किंवा योग्य ठरणार नसेल तेव्हा वस्तूच्या प्रतिकृतीचा उपयोग करता येतो. प्रतिकृती मुळ वस्तूपेक्षा लहान किंवा मोठी असू शकते. तथापि प्रत्यक्षा वस्तूतील प्रमाणबद्धता प्रतिकृतीत असते त्यामुळे प्रतिकृती प्रत्यक्षांचा आणुन दैऊ शकते.

३) चित्रे - प्रतिकृती वापरणोसुध्दा शक्य नसेल तर चित्रे हा त्याचा चांगला पर्याय असतो. चित्राचा प्रयोग करूनही प्रभावी अध्ययन अनुमूली देता येतात.

४) नकाशे, तक्ते आलेख, कोष्टके, आकृत्या - याचाही उपयोग अध्यापन प्रभावी करण्यासाठी होतो.

५) फलक - वरील कोणतेही साधन नसेल तर शिद्धाक त्याची उणीव फळ्याच्या मदतीने काही अशी भूल काढू शकतात.

वर्गातील फळ्यालेरीज खादी फलक, बुंबक फलक, ठोकळा फलक, याचाही उपयोग स्पष्टीकरणाची साधने म्हणून होतो. यापैकी खादी फलक हा सर्वात उपयुक्त आहे.

६) यंत्राधिष्ठित साधने - फिल्म्स, एपिडायास्कोप, ट्रेलिव्हिजन, रेडिओ, टैपरेकॉर्डर याही साधनाचा अध्यापन प्रभावी होण्यासाठी वापर होतो.

या वरील साधनापैकी जी साधने करता येणे शक्य आहे अशी प्रत्येक अध्यापन पद्धतीची पाच अशी स्कूण १० शौदाणिक साधने प्रशिद्धाणाथ्यींना त्यार करावी लागतात. त्यासाठी त्याला २० गुण ठेवलेले आहेत. हे कार्य प्राध्यापकाच्या मार्गदर्शनाखाली करावयाचे असते व विद्यार्थ्यींनी त्यासाठी लागणारा सर्व स्वतः करावयाचा असतो. ^{१५}

३.११ प्रकल्प - अर्थ, स्वरूप, उद्दिष्टे :

अध्यापक महाविद्यालयातील प्रशिद्धाणाथ्यींना स्क विषय निवडून त्यावर प्रकल्प त्यार करावा लागतो. त्यासाठी २० गुण ठेवलेले आहेत. स्माज उपयोगी उत्पादक कार्य व समाजसेवा या प्रात्यक्षिका प्रभाणे या प्रकल्पासाठी निश्चित विषय दिले गेलेले नाहीत. तथापि सर्वसाधारणपणी पाठ्यपुस्तकाचे परीक्षण,

सखाधा शिद्दाण तज्जाची सविस्तर माहिती मिळविणे, शास्वर्जाची माहिती मिळविले, गणित अध्यापनातील नवीन सूत्रे, तत्वे मर्डिणे, मृगोलामध्ये उठावाचे नकाशे त्यार करणे ह. विषयावर प्रकल्प घेऊन ते पूर्ण केले जातात.

प्रकल्पाचा अर्थ -

प्रकल्प ही सहेतुक कृती असते, ती मनःपूर्वक केली जाते, सामाजिक वातावरणात केली जाते.

- किलोपैट्रिक

प्रकल्प ही समस्या मूलक कृती असते, व तिच्या नैसर्गिक परिस्थितीत पूर्ण केली जाते.

- रटीब्हनसन

म्हणजे प्रकल्प ही कृती आहे, ती सहेतुक असते, आणि समस्या मूलक असते, सामाजिक परिस्थितीत पार पाढली जाते. त्यासाठी विद्यार्थीं योग्य माहिती स्वतः मिळवितात, स्क्रत्र करतात व निर्णय घेतात व अशा कृतीतून शिकतात.

प्रकल्पाचे स्वरूप -

वैयक्तिक व सामूहिक अशा दोन्ही प्रकारे प्रकल्प विद्यार्थ्यांना घेता येतात. अध्यापक महाविद्यालयामध्ये वैयक्तिकमण्णोच अधिक प्रकल्प पूर्ण करावे लागतात.

प्रकल्पामध्ये पुढील पायऱ्या अपेदित असतात.

१) प्रकल्पाची निंदा - कोणता प्रकल्प विद्यार्थ्यांनी ध्यावयाचा हे प्रथम निश्चित करावे लागते. त्यासाठी प्राध्यापकांनी अनुकूल वातावरण निर्माण करावे लागते. काही समस्या निर्माण कराऱ्या लागतात. प्रकल्प विद्यार्थ्यांनी सुविले तरी चालतात. परंतु शक्यतो विद्यार्थ्यांची आवड व गरज असेल अशाच विषयाचा निवडावा.

२) कार्याची योजना - प्रकल्प ठरल्यार्नतर तो कसा पूणे करावयाचा याची योजना विधार्थ्यांनी त्यार करावयाची असते. शिक्षाकांनी फक्त आवश्यक तेचे मार्गदर्शन करावयाचे असते.

३) योजनेची अमलबजावणी - ही तिसरी पायरी होय. योजना त्यार इताल्यावर त्याप्रमाणे विधार्थ्यांनी प्रत्यक्ष कामाला लागावे लागते. या पायरीस अधिक केळ घावा लागतो. शिक्षाकांनी आवश्यक तेचे मार्गदर्शन करावयाचे असते.

४) कामाचे मूल्यमापन - काम संपत्त्यार्नतर ते कितमत यशस्वी इाले ते पाहिले जाते. अपयशाचे प्रमाण जास्त असेल तर योजनेतील दोष दूर करून प्रकल्प पुन्हा कार्यान्वित करावा लागतो.

५) अहवाल त्यार करणे - कार्य संपत्त्यार्नतर केलेल्या कामाचा संदिग्ध अहवाल विधार्थ्यांनी लिहून काढावयाचा असतो. त्यामुळे प्राप्त ज्ञानाची नोंद त्याच्याकडे रहाते. अध्यापक पहाविधाल्यातील प्रशिक्षणार्थ्यांनी ही नोंद आपल्या प्रकल्पाच्या वहीमध्ये करावयाची असते व या नोंदीवरूनच त्याच्या प्रकल्पकाची गुणवत्ता विचारात घेऊन गुण दिले जातात.^{१६}

प्रकल्पाची उद्दिष्टे-

- १) विधार्थी शिक्षाकात स्वर्यकृतीतून शिक्षण घेण्यास मदत करणे.
- २) विधार्थी शिक्षाकात सखाधा विषयाची सविस्तर माहिती मिळविण्याचे कौशल्य निर्माण करणे.
- ३) विधार्थी शिक्षाकात प्रकल्पाचे आयोजन करण्याचे कौशल्य निर्माण करणे.
- ४) वरील कौशल्याचा वापर करून प्रत्यक्ष शाळेमध्ये विविध प्रकल्प राबविण्याची दामता निर्माण करणे.

३.१२ वार्षिक पाठ परीक्षा - उद्दिष्टे व स्वरूप :

अध्यापक महाविद्यालयात वार्षिक पाठ परीक्षा पुढील स्क्रिप्ट
उद्देश्याने ठेवलेली दिसून येते -

उद्दिष्टे -

वर्षभरामध्ये घेतलेल्या २० सराव पाठाद्वारे विद्यार्थी-शिक्षाकाने
आत्मसात केलेल्या विविध अध्यापन कौशल्याचे मूल्यापन करणे.

वार्षिक पाठ परीक्षोचे स्वरूप -

वार्षिक पाठ परीक्षोमध्ये विद्यार्थी-शिक्षाकास बी.एड.अम्यासळमातील
विभाग-स्क मधील पैपर नंबर पाचमध्ये निवडलेल्या दोन अध्यापन प्रधतीचे प्रत्येकी स्क
असे दोन वार्षिक पाठ अध्यावे लागतात. या वार्षिक पाठासाठी प्रशिक्षणाथर्थीने
स्वतःच हयक्ता व घटक निवडून स्वतःच पाठाचे नियोजन करावयाचे असते. सराव
पाठाप्रमाणे या पाठाच्या योजनेसाठी प्राध्यापकाचे मार्गदर्शन अध्यावयाचे नसते. या
वार्षिक पाठाचे मूल्यापन करण्यासाठी स्क अर्कात व एक बहिःस्थ असे दोन परीक्षक
असतात व ता दोघीनी या पाठाचे मूल्यापन करावयाचे असते.

३.१३ सुम्मानारोगः

या प्रकरणात अध्यापक महाविद्यालयातील सराव पाठ, सूक्ष्म अध्यापन
पाठ, मानसशास्त्रीय प्रयोग, स्माजसेवा, स्माज उपयोगी उत्पादक कार्य, इतारीहिक
शिक्षण, प्रकल्प, वार्षिक पाठ हत्यादी प्रात्यदिकांचे स्वरूप व उद्दिष्टे विशद
केलेली आहेत. अशाप्रकारे या प्रकरणात प्रस्तुत संशोधनास आवश्यक असलेली पाश्वर्ममी
तयार केली आहे. या पाश्वर्ममीवर पुढील दोन प्रकरणात (प्रकरण क्रमांक चौन्
अध्यापक महाविद्यालयातील प्रात्यदिक कामातील प्रशिक्षणाथर्थीच्या समस्या

आणि प्रकरण क्रमाक पाच : अध्यापक महाविद्यालयातील प्रात्यदिक कामाच्या कार्यवाहीतील प्राध्यापकांच्या समस्या) अध्यापक महाविद्यालयातील प्रात्यदिक-कामाच्या कार्यवाही संबंधीच्या समस्याच्यां संवर्गीत गोळा केलेल्या सामग्रीचे विश्लेषण, वर्गीकरण करून अन्वयार्थ लावलेला आहे.

संदर्भ सूची

- १) बी.सह. अभ्यासक्रम पुस्तिका, (कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ, १९८४), पृ. २, ३.
- २) पाटील लोला, आजचे अध्यापन, (पुणे : श्री विद्या प्रकाशन, शानिवार पेठ, १९८३), पृ.१५४.
- ३) कुंडले म.बा., अध्यापन शास्त्र आणि पद्धती, (पुणे : नूतन प्रकाशन, १९८५), पृ.८९.
- ४) कदम चा.प. व बोंदार्डे, शास्त्र अध्यापन पद्धती, (पुणे : नूतन प्रकाशन, १९८७), पृ. १७४, १७५.
- ५) अनारसे, दिघे, पाटणकर, शास्त्राचे अध्यापन, (पुणे : व्हीनस प्रकाशन, १९७४), पृ. ६८, ६९.
- ६) पाटील लोला, आजचे अध्यापन, (पुणे : श्री विद्या प्रकाशन, १९८३), पृ. १५७, १५८.
- ७) जीशी र.सन., दूर-अध्ययन पद्धतीद्वारा बी.सह. अभ्यासक्रमाची पुस्तिका - वैकल्पिक विषय, शैक्षणिक तंत्रविज्ञान घटक ८, तूक्तम अध्यापन, (कोल्हापूर : शिद्धाणशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ, १९८८), पृ. २,३.
- ८) दीडेकर वा.ना., शैक्षणिक व प्रायोगिक मानसशास्त्र, (पुणे आणि कोल्हापूर : मोर्ये प्रकाशन, १९८१), पृ. ४५७.
- ९) आफळे, बापट, शिद्धाणाचे मानसशास्त्रीय अदिष्ठान, (पुणे : विद्या प्रकाशन, १९७८), पृ. ३३६ ते ३३८.
- १०) अर्द्धकर ज.जा., अभिनव शैक्षणिक मानसशास्त्र, (पुणे : लेखन वाचन माडिर, १९७५), पृ. ३८३.
- ११) बी.सह. अभ्यासक्रम पुस्तिका, (कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ, १९८४), पृ. १०८ ते ११०.

- १२) बी.सह. अन्यासकृम पुस्तका, (कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ, १९८४),
पृ. ११० ते ११३.
- १३) बी.सह. अन्यासकृम पुस्तका, (कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ, १९८४),
पृ. ११४ ते ११५.
- १४) कुडले म.बा., अध्यापन शास्त्र आणि पध्दती, (पुणे : व्हीनस प्रकाशन,
१९८५), पृ. २६८.
- १५) गाजरे व पुराणिक, अर्थशास्त्र अध्यापन पध्दती, (पुणे : नूतन प्रकाशन,
१९८७), पृ. ५९ ते ६९.
- १६) गाजरे व पुराणिक, अर्थशास्त्र अध्यापन पध्दती, (पुणे : नूतन प्रकाशन,
१९८७), पृ. ३६ ते ३७.